

**KALYAN DOMBIVALI MUNICIPAL CORPORATION, KALYAN**

**APPENDIX 'D-1'**

**FORM FOR SANCTION OF BUILDING PERMISSION AND COMMENCEMENT  
CERTIFICATE**

To,  
Mr. Arun Namdev Patil & Others.  
P.O.A. - M/s. G.L.S. Infrastructure through  
Mr. Dilip Abhimanyu Joshi & Mr. Prashant Jadhav.  
Architect – Mr. Tibin Tonson Thomas (Decon Associates), Dombivali (E).  
Structural Engineer – Mr. Rajesh Thakare, Dombivali.

With reference to your application dated 31/03/2023 for the grant of sanction of Commencement Certificate under Section 44 of The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 read with Section 253 of Maharashtra Municipal Corporations Act, 1949 to carry out development work / Building on Survey No. 88, Hissa No. 6 & 7, Mauje Sonarpada, Situated at Dombivali (East), the Commencement Certificate / Building Permit is granted under Section 45 of the said Act, subject to the following conditions:

1. The land vacated in consequence of the enforcement of the set-back rule shall form part of the public street in future.
2. No new building or part thereof shall be occupied or allowed to be occupied or used or permitted to be used by any person until occupancy certificate is granted.
3. The Commencement Certificate/ Building permit shall remain valid for a period of one year commencing from the date of its issue unless the work is not commenced within the valid period.
4. This permission does not entitle you to develop the land which does not vest in you.

Office No. KDMC/TPD/BP/27 Village/2022-23/26/107.

Office Stamp

Date : 05/06/2023.

Yours faithfully,



*[Signature]*  
for Assistant Director of Town Planning  
Kalyan Dombivali Municipal Corporation, Kalyan.



कल्याण डोंबिवली महानगरपालिका  
नगररचना विभाग

सुधारीत बांधकाम परवानगी क्र. KDMC/TPD/BP/27 Village/2022-23/26/107.

Dt 05/06/2023.

संदर्भ : १) KDMC/TPD/BP/27Village2022-23/26, Dt. 19/12/2022 रोजीची  
बांधकाम प्रारंभ परवानगी.

२) वास्तुशिल्पकार श्री. टिबिन टॉनसन थॉमस यांचा दि. ३१/०३/२०२३ रोजीचा प्रस्ताव.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ तसेच म.प्रा. व न.र. अधिनियम १९६६ चे कलम ४५ नुसार मौजे सोनारपाडा, स.नं. ८८, हि.नं. ६ व ७ या भूखंडाच्या ७/१२ उताऱ्यानुसार २६१०.०० चौ.मी. क्षेत्राच्या भूखंडावर UDCPR नुसार Basic FSI चा विचार करून तसेच २४.०० मी. रुंद रस्त्याखालील क्षेत्र विकास हक्क स्वरूपात विचारात घेऊन एकूण ३५६१.७७ चौ.मी. बांधकाम क्षेत्रास संदर्भ क्र. १ अन्वये बांधकाम प्रारंभ परवानगी प्रदान करण्यात आलेली आहे.

सद्यस्थितीत पूर्वमंजूरीमधील दोन इमारतींऐवजी एकच इमारत प्रस्तावित करून तसेच Ancillary FSI विचारात घेऊन ४८२.३२ चौ.मी. वाढीव बांधकाम क्षेत्रासह एकूण ४०४४.०९ चौ.मी. बांधकाम क्षेत्रासहित भूखंडाचा विकास करावयास दि. ३१/०३/२०२३ च्या अर्जास अनुसरून खालील अटी व शर्तीस अधिन राहून, तसेच नकाशावर हिरव्या रंगाने दुरुस्ती दाखविल्याप्रमाणे वाडे-भिंतीच्या बांधकामासह, सुधारीत बांधकाम प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

बांधकामाचा तपशील :-


- इमारत — स्टिल्ट (पै), तळ (पै) + पहिला मजला ते सहावा मजला (रहिवास + वाणिज्य)

अटी व शर्ती :-

- १) एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) मधील विनियम क्र. २.८.३ नुसार प्रत्यक्ष जागेवर बांधकाम सुरु करणेपूर्वी बांधकाम मंजूरीचा फलक लावणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २) UDCPR मधील विनियम क्र.1.5 Savings मध्ये नमूद a to h बाबत शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचना आपणांवर बंधनकारक राहिल.
- ३) बांधकाम चालू करण्यापूर्वी सात दिवस आधी महापालिका कार्यालयास लेखी कळविण्यात यावे.
- ४) UDCPR मधील Appendix-F नुसार वाडेभिंत व जोत्याचे बांधकाम झाल्यानंतर वास्तुशिल्पकाराचे प्रमाणपत्र महानगरपालिकेस सादर करण्यात यावे व त्यानंतरच पुढील बांधकाम करण्यात यावे.



- ५) सदर अभिन्यासात कोणत्याही प्रकारचा फेरफार पूर्व परवानगी घेतल्याशिवाय करू नये, तसे केल्याचे आढळून आल्यास सदरची विकास परवानगी रद्द समजण्यात येईल.
- ६) UDCPR मधील विनियम क्र. १२.१ ते १२.३ नुसार इमारतीच्या बांधकामाच्या सुरक्षिततेची (स्ट्रक्चरल सेफ्टी) जबाबदारी सर्वस्वी वास्तुशिल्पकार, **Structural Engineer** व परवानगीधारक यांचेवर राहिल, याची नोंद घ्यावी.
- ७) भूखंडाकडे जाण्या-येण्याच्या मार्गाची जबाबदारी संपूर्णपणे आपलेकडे राहिल. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र नियोजित रस्त्याप्रमाणे दिले असल्याने सदर रस्त्याचे काम महानगरपालिकेच्या सोयी प्रमाणे व प्राधान्याप्रमाणे केले जाईल व तसा रस्ता होईपर्यंत इमारतीकडे येणा-जाण्याचे मार्गाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहिल.
- ८) सदर जागेत विहीर असल्यास ती संबंधित विभागाच्या परवानगी शिवाय बुजवू नये.
- ९) सदर जागेतून पाण्याचा नैसर्गिक निचरा होत असल्यास तो जलनिःसारण विभाग,(क.डों.म.पा.) यांचे परवानगीशिवाय वळवू अथवा बंद करू नये.
- १०) बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकावयाचे झाल्यास महापालिकेच्या बांधकाम खात्याची परवानगी घेणे आवश्यक राहिल व त्याकरीता नियमाप्रमाणे लागणारी रक्कम (दंड झाल्यास त्यासह रक्कम) भरावी लागेल तसेच निरूपयोगी साहित्य महापालिका सांगेल त्या ठीकाणी स्वखर्चाने वाहून टाकणे आपणावर बंधनकारक राहिल.
- ११) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेण्यापूर्वी कर विभाग, जलनिःसारण विभाग व मलनिःसारण विभाग, अग्निशमन विभाग, पाणी पुरवठा विभाग, उद्यान विभाग, क.डों.म.पा. यांचेकडील ना-हरकत दाखला बांधकाम नकाशासह सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- १२) जागेच्या मालकी हक्काबाबत काही वाद असल्यास अथवा निर्माण झाल्यास त्यांचे संपूर्ण निराकरण करण्याची जबाबदारी आपली राहिल. याबाबत आपण रुपये ५००/- च्या मुद्रांक पत्रावर हमीपत्र सादर केले आहे.
- १३) ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र कचराकुंड्यांची व्यवस्था करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- १४) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निर्देशाप्रमाणे इमारतीत सौरउर्जा उपकरणे बसवून विद्युत विभागाकडील ना हरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहिल.
- १५) UDCPR मधील विनियम क्र. १३.३ नुसार भूखंडावरील इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत अंमलबजावणी करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- १६) UDCPR मधील विनियम क्र. १३.५ नुसार घनकचरा व्यवस्थापना बाबत कार्यवाही करणे तसेच संबंधित विभागाचा ना हरकत दाखला सादर करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- १७) नकाशात हिरव्या रंगाने केलेल्या दुरूस्त्या आपल्यावर बंधनकारक राहतील.
- १८) इमारतीचे बांधकाम या सोबतच्या मंजूर केलेल्या नकाशांप्रमाणे आणि वरीलप्रमाणे घालून दिलेल्या अटींप्रमाणे करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- १९) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी महसूल विभागाकडून गौणखनिज स्वामित्वधन रक्कम शासनास जमा केलेबाबतचा ना हरकत दाखला सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- २०) बांधकाम पूर्णत्वाचा दाखल्यापूर्वी मा. जिल्हाधिकारी, यांचेकडील सनद सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.



- २१) प्रकरणी विषयांकित भूखंडाच्या पोहच रस्त्याबाबत भविष्यात कोणाचीही तक्रार आल्यास त्याचे निराकरण करणेची संपूर्ण जबाबदारी आपली राहिल.
- २२) प्रकरणी आपण सादर केलेल्या महसूल/क-१/टे-२/जमीनबाब-१/रुपांतरणकर/एसआर-७४/२०२१, दि. ०१/०४/२०११ रोजीच्या रुपांतरीत कराच्या आदेशपत्रातील अटी व शर्ती आपणावर बंधनकारक राहतील.
- २३) प्रकरणी जोता पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी किंवा सहा महिन्यामध्ये २४.०० मी. रुंद रस्ता जागेवर गटारासहित विकसित करून सादर रस्त्याने बाधीत क्षेत्राची ताबा पावती व महसूल दफ्तरी ७/१२ उतारा महापालिकेच्या नावे करणे आपणावर बंधनकारक राहिल. तोपर्यंत सादर चटईक्षेत्राचे बांधकाम करू नये, याची नोंद घ्यावी.

टिप:- UDCPR नुसार वरीलपैकी आपणास लागू असलेल्या अटींची पूर्तता करणे आपणावर बंधनकारक राहिल, याची नोंद घ्यावी.

इशारा:-मंजूर बांधकाम प्रस्तावाव्यतिरिक्त केलेल्या अनधिकृत फेरबदलांबाबत आपण महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम-५१ ते ५७ च्या तरतूदी नुसार दखलपात्र गुन्ह्यास पात्र राहाल.

बांधकाम परवानगीअंतर्गत भरण्यात आलेल्या रक्कमेचा तपशिल:

| अ.क्र. | लेखाशिर्ष  | रक्कम      | पावती क्र. | दिनांक     | यापुर्वीचा एकुण भरणा तपशिल | शेरा |
|--------|------------|------------|------------|------------|----------------------------|------|
| १      | ARI 020101 | 92,736/-   | AC7011     | 29/05/2023 | 8,42,016/-                 |      |
| २      | ARI 020102 |            |            |            |                            |      |
| ३      | ARI 020103 | 2,415/-    | AC7011     | 29/05/2023 | 17,810/-                   |      |
| ४      | ARI 020104 | 3,84,000/- | AC7011     | 29/05/2023 |                            |      |
| ५      | ARI 020105 |            |            |            |                            |      |
| ६      | ARI 020106 |            |            |            |                            |      |
| ७      | ARI 020107 |            |            |            |                            |      |
| ८      | ARI 020108 |            |            |            |                            |      |
| ९      | ARI 020109 |            |            |            |                            |      |
| १०     | ARI 020110 |            |            |            |                            |      |
| ११     | ASI 010304 | 1,44,900/- | AC7007     | 29/05/2023 | 10,68,600/-                |      |
| १२     | ASI 010513 | 1,28,575/- | AC7010     | 29/05/2023 | 9,48,204/-                 |      |
| १३     | ASI 010518 | 92,736/-   | AC7008     | 29/05/2023 | 8,42,016/-                 |      |
| १४     | ASI 020519 |            |            |            |                            |      |
|        | Total      | 8,45,362/- |            |            | 37,18,646/-                |      |



सहाय्यक सचिव नगररचना, (करिता)  
कल्याण डोंबिवली महापालिका, कल्याण.

प्रत :-

- १) करनिर्धारक व संकलक क.डो.म.पा.कल्याण.  
२) प्रभाग क्षेत्र अधिकारी 'ई' प्रभाग क्षेत्र.